

1. दिन s. 3. दा.

2. दिन n. Tag.

दिनकर u. दिनकर्ता m. Sonne (eig. Tagmacher).

दिनकर्त्य u. दिनकार्य n. die im Laufe des Tages zu verrichtenden Ceremonien (r.).

दिनक्षय m. Abend (eig. Tagesschwund).

दिननक्तम् Adv. Tag und Nacht.

दिननाथ m. Sonne (eig. Tagesherr).

दिननिश्च Du. Tag und Nacht.

दिनपति u. दिनभर्ता m. = दिननाथ.

दिनमणि m. Sonne (eig. Tagesjuwel).

दिनमुख n. Tagesanbruch.

दिनाधिनाथ u. दिनाधीश m. = दिननाथ.

दिनान्त m. Abend (eig. Tagesende).

दिनार्ध m. Mittag (Tageshälfte).

दिनावसान n. = दिनान्त.

दिनेश u. दिनेश्वर m. = दिननाथ.

दिनादय m. Tagesanbruch, Morgen.

दिप्स s. दम्.

दिप्सु schädigen wollend.

दिलीप m. N. eines alten Königs.

दिलीपसूनु m. der Sohn des Dilipa (Raghu).

1. दिव्, दीव्यति, ०ते strahlen; spielen (die Würfel im Instr. o. *Acc.) mit (Instr.) — um (Instr., Dat. o. *Gen.); scherzen, auselgassen sein, jemd. (Acc.) zum Besten haben; p.p. द्यूतं s. bes. Caus. देवयति jemd. spielen o. scherzen lassen. प्रति gegen jemd. (Acc.) würfeln, *etwas (Gen. o. Acc.) dagegensetzen.

2. दिव्, देवति, ०ते, p.p. द्यून् geplagt, gequält. परि p.p. परिद्यून् dass.; Caus. p.p. परिदेवित kläglich, traurig.

3. दिव् (Nom. Sgl. द्यौस्) m. f. Himmel. m. (n.) Tag. अनु द्यून् u द्यौवि द्यौवि täglich; द्यूभिस् bei Tage, im Hellen, beim Feuerschein. Du. द्यावा Himmel und Erde o. Tag und Nacht.

दिव् n. Himmel; Tag in दिवे दिवे = द्यौवि द्यौवि (s. vor.).

दिवंगम himmelansteigend.

दिवस m. Himmel, Tag.

दिवसकर u. दिवसकृत् m. Sonne (vgl. दिनकर).

दिवसक्षय m. = दिनक्षय.

दिवसचर bei Tage wandelnd, Tages- (Tier).

दिवसनाथ m. = दिननाथ.

दिवसमुख n. = दिनमुख.

दिवसेश्वर m. = दिनेश्वर.

दिवस्ति m. Bein. Indra's u. Vishnu's.

दिवस्यूथिदी (nur °ब्यास्) Du. Himmel und Erde.

दिवा (Instr. adv.) am Tage.

दिवाकर m. Sonne (vgl. दिनकर).

दिवाकीर्ति bei Tage herzusagen; n. best. Recitationen (r.).

दिवाचर u. °चारिन् bei Tage wandelnd.

दिवातन, f. ई, u. दिवातर diurnus.

दिवानक्तम् u. दिवानिश्चम् Adv. Tag und Nacht.

दिवान्ध्य tagesblind; m. Eule.

दिवारात्रम् Adv. Tag und Nacht.

दिवासंकेत m. Stelldichein am Tage.*

दिविक्षय u. दिविक्षित् in o. am Himmel wohnend.

दिविचर u. दिविचारिन् am Himmel wandelnd.

दिविज u. दिविजा am Himmel geboren.

दिवित् zum Himmel gehend.

दिवित्मन्त् dass., himmlisch.

दिविषद् im Himmel sitzend; m. ein Gott.

दिविष्टि f. Andacht, Gebet.

दिविष्ट im Himmel weilend; m. ein Gott.

दिविस्यूश् u. °स्यूशन्त् den Himmel berührend, zum Himmel dringend.

दिविजा himmelentsprossen.

दिवादास m. Mannsnname.

दिवौकस् m. Himmelsbewohner, ein Gott. दिव्य himmlisch, göttlich, wunderbar, herrlich, prächtig; n. das Himmlische (Pl. der Himmel); Schwur, Gottesurteil.

दिव्यचक्षुस् n. ein göttliches (allsehendes) Auge; Adj. ein g. A. besitzend.

दिव्यज्ञान göttliche Kenntnis besitzend.

दिव्यता f., °त्वं n. Göttlichkeit.

दिव्यदर्शिन् u. दिव्यदृश् = दिव्यचक्षुस् Adj.

दिव्यनारी f. Götterweib, Apsaras.

दिव्यरूप von himmlischer Gestalt.